

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ३

सभावृत्तांत

दिनांक - २१/१०/२०१५

वेळ - दुपारी २.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक २१/१०/२०१५ रोजी दुपारी २.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

१. मा.मासुळकर समीर मोरेश्वर - सभापती
२. मा.जावेद रमजान शेख
३. मा.ओव्हाळ शेखर अशोक
४. मा.जगदिश शेट्टी
५. मा. ॥॥॥ नितीन जानेश्वर लांडगे
६. मा.आसवाणी सविता धनराज
७. मा.पवार संगीता शाम

या शिवाय मा.फुंदे, - सहा.आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.दुरगुडे - सहा.आयुक्त, मा.उबाळे - प्रशासन अधिकारी (शिक्षण मंडळ), मा.बेंडे - प्रशासन अधिकारी, मा.पानसरे - क्रीडा अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

दिनांक ०७/१०/२०१५ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्र.२) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

ठराव क्रमांक - १४

दिनांक - २१/१०/२०१५

सुचक : मा.जावेद शेख

संदर्भ : मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.क्रीडा/०६/कावि/२२१/२०१५, दि.१५/०४/२०१५

विषय - म.न.पा.चा इंद्रायणीनगर से.नं.०१ भोसरी येथील बॅडमिंटन हॉल राष्ट्रीय ग्रामिण

विकास केंद्र, पुणे ०६ यांना ११ महिने भाडे कराराने चालविण्यास देणेबाबत.

विषय क्रमांक ०१ चा विचार पुढील सभेच्यावेळी करणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - १५

दिनांक - २१/१०/२०१५

सुचक : मा.जावेद शेख

संदर्भ : मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.क्रीडा/७अ/कावि/६७१/२०१५, दि.१५/०९/२०१५

विषय - महापौर चषक क्रीडा स्पर्धेस मा.माजी महापौर यांचे नाव देणेस मान्यता घेणेबाबत...

विषय क्रमांक ०२ चा विचार पुढील सभेच्यावेळी करणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - १६

दिनांक - २१/१०/२०१५

सुचक : मा.नितीन लांडगे

संदर्भ : मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.क्रीडा/०६/कावि/७६८/२०१५, दि.१३/१०/२०१५.

मा.महापालिका आयुक्त यांची शिफारस विचारात घेऊन -

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभागाकडील मैदाने, क्रीडांगणे विविध खेळासाठी मोठ्या प्रमाणावर आरक्षण होत असतात. सलग आरक्षण असल्यामुळे देखभाल व दुरुस्तीसाठी तसेच मैदानावर पाणी मारणे इत्यादी कामे करताना अडचणी निर्माण होतात. प्रत्येक शुक्रवारी मैदानाचे आरक्षण बंद ठेवल्यास मैदानाची देखभाल दुरुस्ती वेळचेवेळी करणे शक्य होईल. त्यासाठी दर शुक्रवारी नागरिकांसाठी १) कै.अण्णासाहेब मगर स्टेडियम, पिंपरी, २) मदनलाल धिंग्रा मैदान, निगडी व ३) मोरया गोसावी मैदान, चिंचवड या मैदानांचे आरक्षण बंद ठेवण्यास मान्यता मिळणेकामी मा.आयुक्त यांची मागणी असली तरी दर शुक्रवार ऐवजी १) कै.आण्णासाहेब मगर स्टेडियम - दर सोमवारी, २) मदनलाल धिंग्रा मैदान, निगडी - दर मंगळवारी, ३) मोरया गोसावी मैदान, चिंचवड - दर बुधवारी असे मैदानासमोर नमुद

केलेल्या दिवशी आरक्षण बंद ठेवण्यास मान्यता देणेकामी मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समितीकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(मासुळकर समीर मोरेश्वर)

सभापती

मा.क्रीडा, कला, साहित्य

व सांस्कृतिक समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/७४२/२०१५

दिनांक : २३/१०/२०१५



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकड पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.